

जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) यांच्या
दिनांक ०१.०४.१९८१ ते दिनांक ३१.१२.१९९७ या
कालावधीच्या ज्येष्ठतासूचीत सुधारणा करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन,
जलसंपदा विभाग,

शासन शुध्दीपत्र क्रमांक : ज्येष्ठता ११११/(१७०/२०११)/आ.(तांत्रिक),

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२ .

दिनांक :- ०६/०८/२०११.

पहा :- १.शासन परिपत्रक क्रमांक : ज्येष्ठता १२१०/(३८३/२०१०)/आ(तांत्रिक), दिनांक ३१.१२.२०१०.

२. शासन परिपत्रक क्रमांक : ज्येष्ठता ११११/(१७०/२०११)/आ(तांत्रिक), दि. ८/७/२०११.

शुध्दीपत्र:-


उपरोक्त विषयाबाबतच्या संदर्भ क्र. २ येथील परिपत्रकान्वये जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) यांच्या दि.१/४/८१ ते दि. ३१/१२/१९९७ या कालावधीतील ज्येष्ठतासूचीमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्या सोबतच्या परिशिष्टातील मजकूरात खालीलप्रमाणे दुरुस्त्या करण्यात येत आहेत.

परिशिष्टातील अनुक्रमांक.	मूळ मजकूर	सुधारीत मजकूर
८	रकाना क्र.२ मध्ये ७९८५- कावळे एम. डी. असा मजकूर आहे.	त्या ऐवजी ९६६१- कावळे एम. डी. असे वाचावे.
११	रकाना क्र.३ मध्ये नियुक्ती दिनांक ०१/०६/१९७८ असा मजकूर आहे.	त्या ऐवजी नियुक्ती दिनांक २८/१०/१९८३ असे वाचावे.
१४	रकाना क्र.३ मध्ये शैक्षणिक अर्हतेत डी सी ई ऐवजी बी ई (स्थापत्य) अशी नोंद घेण्यात आली असा मजकूर आहे.	शैक्षणिक अर्हतेत बी.ई (स्थापत्य) ऐवजी डी.सी.ई. अशी नोंद घेण्यात आली आहे, असे वाचावे.

सदर परिशिष्टात नमूद केलेल्या सुधारित नोंदीबाबत संबंधितांना कळविण्याची जबाबदारी संबंधित मंडळ कार्यालयाची राहिल, याची नोंद घ्यावी.

सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०११०८०६१५४७३०००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



(द. अ. शिंदे)
शासनाचे अवर सचिव

प्रत :-

सर्व मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग.

सर्व अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग.

सर्व अधीक्षक अभियंता, लघु पाटबंधारे (स्था.स्तर) मंडळ.

प्रत :- आ.(शा.अ.)/आ.(ज्येष्ठता)/आ.(वर्ग २) कार्यासने , जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.